

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत (NMSA) कोरडवाहू क्षेत्र विकास (RAD) घटकाचा सन २०१९-२० चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवित करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देवून रु. १६२.८० लाख निधी वितरीत करणेबाबत...

महाराष्ट्र शासन

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

शासन निर्णय क्रमांक: राशेअ-४४२०/प्र.क्र.८८/८-अ

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय विस्तार, मुंबई- ४०० ०३२

दिनांक: १० फेब्रुवारी, २०२१.

संदर्भ:-

- १) केंद्र शासनाचे पत्र क्र.२-३/२०१७-RFS-III, दिनांक १६ एप्रिल, २०२०
- २) शासन निर्णय क्रमांक राशेअ ४४२०/प्र.क्र.६६/८ अ, दिनांक २३.१०.२०२०
- ३) शासन निर्णय क्रमांक राशेअ ४४२०/प्र.क्र.८८/८ अ, दिनांक १२.१०.२०२०
- ४) कृषि आयुक्तालयाचे क्र. आकृआ-२०२०/कोक्षेवि/वाकृअ/प्र.क्र. ०५/२७३०७, दि. २९.१०.२०२०

प्रस्तावना

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत- कोरडवाहू क्षेत्र विकास घटकाची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये केंद्र व राज्य हिश्याच्या निधीचे प्रमाण ६०: ४० असे आहे. सन २०१९-२० मध्ये अखर्चित राहिलेला रु. १०९४.४२ लाख निधी सन २०२०-२१ या वर्षात खर्च करण्यासाठी केंद्र शासनाने संदर्भाधीन क्र. १ दिनांक १६.४.२०२० च्या पत्रान्वये पुनरुज्जीवित करुन दिलेला आहे.

अखर्चित निधीमध्ये सर्वसाधारण प्रवर्गाचा केंद्र शासनाचा रु. ८१६.७९ लाख निधीचा समावेश आहे. सदर निधीपैकी केंद्र हिस्सा रु. ७२०.०० लाख व त्या प्रमाणात समरुप राज्य हिस्सा रु. ४८०.०० लाख असा एकूण रु. १२००.०० लाख निधी पुनरुज्जीवित करुन संदर्भाकित क्र. ३ दिनांक १२.१०.२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये वितरीत केला आहे. उर्वरित केंद्र हिस्सा रु.९६.७० लाख व त्यास समरुप राज्य हिस्सा रु. ६६.१० असा एकूण रु.१६२.८० लाख इतका निधी आयुक्त (कृषि) यांना वित्तीय व्यवस्थापन प्रणालीवर (बीडीएस) उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

१. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास घटकाच्या उप अभियानाचा सर्वसाधारण प्रवर्गाचा सन २०१९-२० या वर्षातील केंद्र हिश्याचा अखर्चित निधी रु.९६.७० लाख (रुपये शहाण्णव लाख सत्तर हजार फक्त) व राज्य हिस्सा रु. ६६.१० लाख (अक्षरी रुपये सहासष्ट लाख दहा हजार फक्त) असा एकूण रु. १६२.८० लाख निधी (रुपये एक कोटी बासष्ट लाख ऐंशी हजार फक्त) सन २०२०-२१ या वर्षात खर्च करण्यासाठी पुनर्जिवित करुन आयुक्त(कृषि) यांना वित्तीय व्यवस्थापन प्रणालीवर (बीडीएस) वितरीत करण्यात येत आहे.

२. सदर रु.१६२.८० लाख निधी पुढील लेखाशिर्षाखाली चालू वर्षी मंजूर केलेल्या तरतुदीतून खर्ची टाकण्यात यावा.

केंद्र	राज्य
मागणी क्रमांक - डी-३ २४०१-पीक संवर्धन, १०९- विस्तार व प्रशिक्षण ०१-माहिती व प्रसारण (०१)(५१) अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम (केंद्र हिस्सा ६०%) (२४०१९५५४), ३३ अर्थसहाय्य	मागणी क्रमांक - डी-३ २४०१-पीक संवर्धन, १०९- विस्तार व प्रशिक्षण ०१-माहिती व प्रसारण (०१)(५३) अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम (राज्य हिस्सा ४०%) (२४०१ ए २७२), ३३ अर्थसहाय्य

३. निधीचे सनियंत्रण करण्याच्या दृष्टिने, निधी आहरण व संवितरण करणेसाठी पुढीलप्रमाणे नियंत्रण तसेच आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे:-

अ.क्र.	स्तर	नियंत्रण अधिकारी	आहरण व संवितरण अधिकारी
१.	आयुक्तालय स्तर	आयुक्त (कृषी), कृषी आयुक्तालय, पुणे	सहायक संचालक (लेखा-१) कृषी, आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२.	विभागीय स्तर	संबंधित विभागीय कृषी सहसंचालक.	संबंधित विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी.
३.	जिल्हास्तर	संबंधित जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी.	संबंधित जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी.

४. या शासन निर्णयान्वये राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमासाठी सर्वसाधारण प्रवर्गाकरीता उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य हिश्याचा रु. १६२.८० लाख निधीचे जिल्हानिहाय/कार्यालयनिहाय वाटप करण्याकरीता संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांना प्राधिकृत करण्यात येत असून त्यांनी अभियानांतर्गत जिल्हानिहाय वाटप करावयाचा निधी BDS प्रणालीद्वारे विभागीय कृषी सह संचालकांमार्फत जिल्ह्यांना वितरीत करावा व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी प्राप्त निधी आहरीत करून PFMS खातेवर जमा करावा.

५. अनुदानाची रक्कम PFMS प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करावी.

६. सदर निधी खर्च करतांना राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास घटकाच्या केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे.
७. सदर निधी खर्च करताना तो विहित कार्यपद्धती अनुसरून सर्व वित्तीय कायदे / प्रकियाचे / वित्तीय अधिकारांच्या मर्यादेत/C.V.C. तत्वानुसार/ प्रचलित शासन निर्णय/ नियम/ परिपत्रक/ तरतुदीनुसार, बजेट व कोषागार नियमावलीनुसार खर्च करण्याची कार्यवाही अमंलबजावणी यंत्रणांनी करावी. कोणत्याही परिस्थितीत कुठलाही शासन नियम/अधिकाराचा भंग होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित क्षेत्रिय कार्यालयाची राहिल.
८. सदर निधीच्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र केंद्र शासनास पाठवून त्याची एक प्रत राज्य शासनास पाठविण्यात यावी.
९. सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या सहमतीने व वित्त विभागाने त्यांचा अनौपचारिक संदर्भ क्र.३८/२०२१/व्यय-१ दि.०४.०२.२०२१ अन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०२१०१५३२४९२४०१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(भारती दि. धुरी)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे (५ प्रती)
२. संचालक (वि.प्र.), कृषि आयुक्तालय, पुणे (१० प्रती)
३. जिल्हाधिकारी (सर्व)
४. सर्व सन्माननीय विधीमंडळ सदस्य द्वारा विधानमंडळ सचिवालय, मुंबई
५. सर्व संचालक /सहसंचालक, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-१
६. विभागीय कृषि सहसंचालक (सर्व)
७. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी (सर्व)
८. जिल्हा कोषागार अधिकारी (सर्व)
९. महालेखापाल, महाराष्ट्र १/२, मुंबई/ नागपूर/(लेखा परिक्षा/लेखा व अनुज्ञेयता)

१०. महालेखाकार (स्थानिय) निकाय लेखा परिक्षा व लेखा प्रतिष्ठा भवन, १०१ महर्षी कर्वे मार्ग, मुंबई-४०००२०.
११. माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई-३२.
१२. नियोजन विभाग (का-१४३१) /मंत्रालय, मुंबई-३२
१३. वित्त विभाग (व्यय-१ व अर्थसंकल्प - १३) /मंत्रालय, मुंबई-३२
१४. निवड नस्ती (कार्यासन -८अ)

...